Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One,

Pirojshanagar,

Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India.

Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: April 22, 2022

To,

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Fort, Bandra (East),
Mumbai – 400 001 Mumbai – 400 051

Ref: BSE Scrip Code No.500164 **Ref:** GODREJIND

Subject: <u>Intimation of loss of Share Certificate / Issue of duplicate Share Certificate under</u>
Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we wish to inform you that the Company has received intimation about loss / misplacement / theft of Share Certificate, details of which are given below:

Folio No.	Name of Shareholder	Share	Distinctive Nos.		No. of
		Certificate No.	From To		Shares
0055924	RAM RATAN MODI	360	0050431335	0050431694	0401201

The public is hereby cautioned against dealing in any way with the above mentioned Share Certificate.

We are enclosing herewith the confirmation received from Computech Sharecap Limited, our Registrar and Share Transfer Agent regarding receipt of the intimation from the above Shareholder regarding loss of their Share Certificate.

In compliance with SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, a "Letter of Confirmation" will be issued only after compliance of required formalities in this regard.

Further, in terms of Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of the Notice published in newspapers, viz. Financial Express (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) today, i.e., on April 22, 2022.



Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One,

Pirojshanagar,

Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India.

Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

We request you to take the above information on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Industries Limited

Tejal Jariwala

Company Secretary & Compliance Officer

(FCS 9817)

Encl: 1) Confirmation letter of our RTA dated April 20, 2022

- 2) Copies of Notice published in following newspapers on April 22, 2022:
- Financial Express
- Mumbai Lakshadeep





To,
Company Secretary,
Godrej Industries Limited
Godrej One, Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli East, Mumbai – 400079.

20th April 2022

Subject: Issue of duplicate Share Certificates

Dear Sir,

With reference to the above subject, we would like to inform you that we are in receipt of documents from certain Shareholders intimating us about loss and issue of duplicate Share Certificates. We have completed the verification of the same and the Company may now proceed to issue the advertisement in newspapers prior to the issue of duplicate Share Certificates to the Shareholders. The details of the requests are as under:

Folio Number	Name of the Shareholder	No. of Shares of Face Value Re 1/-	Distincti	Distinctive Nos.	
			FROM	ТО	
0055924	RAM RATAN MODI	360	0050431335	0050431694	0401201

We request you to take the above information on your record and do the needful. Further, kindly keep us informed in case if you receive any objections / claims in this regard.

Thanking you,

Yours faithfully,

Authorised Signatory

For Computech Sharecap Limited

IDFC **IDFC** Limited

CIN: L65191TN1997PLC037415 Email: info@idfc.com Website: www.idfc.com Registered Office: 4" floor, Capitale Tower, 555, Anna Salai, Thiru Vi Ka Kudiyiruppu. Teynampet, Chennai - 600 018. Tel: +91 44 4564 4000 Fax: +91 44 4564 4022 Corporate Office: 906/907, 9th Floor, Embassy Centre, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai - 400021. Tel: +91 22 2282 1549 Fax: +91 22 2421 5052.

NOTICE

Pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the 164th meeting of the Board of Directors of IDFC Limited will be held on Friday, May 20, 2022 at Mumbai to discuss and approve, inter alia, the following,

 Audited Annual Financial Statements for the year ended March 31, 2022 The notice of this meeting is also available on the Company's website www.idfc.com and also on the Stock Exchange's website viz. National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and BSE Limited www.bseindia.com. For IDFC Limited

Place: Mumbai Date : April 21, 2022

S. E. RAILWAY - TENDER

e-Tender Notice No.: e-Tender/2022/70, dated 20.04.2022, e-Tenders are invited

by Divisional Railway Manager (Engg.)

S.E.Railway, Kharagpur-721301 for and

on behalf of the President of India for the

following works before 15.00 hrs. on the

date mentioned against items and will be

opened at 15.30 hrs. Sl. No. & Tender

No.; Description of work; Tender Value;

Earnest Money: (1) E-KGP-HQ-07-2022;

Replacement of 08 Nos. Deep Tube well

of size 300mm x 200mm with pump house

& pipe line near (i) Scrap Yard Steel tank

(in lieu of existing very less yield deep tube

well near SSE/W/WEST/KGP's Office), (ii)

Shankar Mandir RCC tank at new settle-

ment (in lieu of existing very less yield deep

tube well near qtr No. E/32/02 at Jaihind

Nagar/New settlement), (iii) New Settlement

RCC tank (in lieu of existing very less yield

deep tube well at back side of Old Mixed

School at New Settlement), (iv) Chadmari/

6th Avenue RCC tank (in lieu of existing

defunct deep tube well at Ecological Park/

Chridmari area), (v) Diesel Loco Shed RCC

tank (in lieu of existing defunct deep tube well near Kali Mandir/Diesel Loco Shed

entrance), (vi) Development RCC tank (in

well at back side of Development Health Unit), (vii) In between Development RCC tank & VHF RCC tank (in lieu of existing defunct deep tube well near gtr No. 574 a south side settlement) & (viii) RPF/VHF

RCC tank (in lieu of existing defunct deep

tube well near qtr No. SM/I/25 at VHF

Colony) under the jurisdiction of ADEN/

Water Supply/Kharagpur; ₹ 1,01,10,684.42;

₹ 2,00,600/-. (2) E-KGP-HQ-08-2022; Exe-

cution of new works, additions and altera-

tions to the existing structures, special repair works. Supply of building materials,

subject to the value of each work not

exceeding Rs. 5,00,000/- including all

ordinary repairs and maintenance works

for the period from 01.07.2022 to 30.06.

2024 (for 02 years) in the section Panskura

(Ex.) to Haldia (In) including CPT Yard;

₹ 93,23,706.17; ₹ 1,86,500/-. (3) E-KGP-

HQ-09-2022; Execution of new works

additions and alterations to the existing

structures, special repair works. Supply of

building materials, subject to the value of

each work not exceeding Rs. 5,00,000/-

including all ordinary repairs and mainte-

nance works for the period from 01.07.2022

15.00 hrs. on 19.05.2022 for each. Interes-

their bids online. In no case manual tenders

for these works will be accepted. N.B.

Prospective Bidders may regularly visit

www.ireps.gov.in to participate in al

(PR-47)

lieu of existing very less yield deep tul

Mahendra N Shah **Company Secretary**

Share Certificate:

0055924 Ram Ratan Modi

Place : Mumbai

February 11, 2022 :

Date : April 21, 2022

Name of the

Shareholder

Folio

Number

Place: Thoothukudi

Distinctive Nos.

0050431335 0050431694 0401201

For Godrej Industries Limited

Company Secretary & Compliance Officer

Share

Certificate

Number

Tejal Jariwala

(FCS 9817)

Date: 21.04.2022

Goorej

Godrej Industries Limited

CIN: L24241MH1988PLC097781

Regd. Office: "Godrei One", Piroishanagar, Eastern Express Highway.

Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra;

Tel.: 022-25188010; Fax: 022-25188066

Website: www.godrejindustries.com; Email: investor@godrejinds.com

NOTICE is hereby given that the following Share Certificate is stated

to be lost / misplaced / stolen and the registered holders thereof /

claimant thereto have applied to the Company for issue of duplicate

No. of

Shares of

(Face Value

₹ 1/- each)

360

In case any person has any claims in respect of the above mentioned

shares / any objection(s) for the issuance of Letter of Confirmation in

favour of the above stated applicant he/she/they should lodge their

claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication

of this Notice. If within 15 (Fifteen) days from the date hereof, no claim

is received by the Company in respect of the said Share Certificate,

Letter of Confirmation will be issued. The public is hereby cautioned

against dealing in any way with the above mentioned Share Certificate.

TAMILNAD MERCANTILE BANK LIMITED TAB Regd. Office: 57, V.E.Road, Thoothukudi - 628002 CIN: U65110TN1921PLC001908 E-mail: shareholders@tmbank.in

NOTICE

Notice is hereby given that the undermentioned share certificates issued by Tamilnad Mercantile Bank Ltd., Head Office, Thoothukudi have been reported as lost / misplaced and in the event of non-receipt of any objection within 15 days from the date of publication of this Notice, the Bank will proceed to issue duplicate share certificate/s thereof. No claim will be entertained by the Bank with respect to original share certificate/s subsequent to the issue of duplicate share certificate/s thereof

SI. No	Name of shareholder/s	Regd. Folio No/s.	Share Certifi cate No/s.	Distinctive Number/s	No. of share/s
1	GANESAN.D.	80000000	50001	294455-568954	274500

Sd/-

Prakash Chandra Panda Company Secretary

NOTICE

ENGAGEMENT OF PROFESSIONALS U/S 35(1) (i) OF IBC, 2016 AS FACILITATORS ON OPEN BASIS, FOR THE SALE OF ASSETS OF M/s SURYAPHARMECEUTICAL LIMITED - IN LIQUIDATION

The assets of Surya Pharmaceutical Ltd (in Liquidation) are for sale under Liquidation Process as per Liquidation orders dated 09.08.2019 by Special Bench, NCLT, New Delhi. To have wider participation of prospective buyers in the bid, we invite facilitators to scout for buyers for the following assets:

Asset

Commercial Property Land (99 year lease, commencing from April 2008) and Building at SCO 141-142-143, Sector 43B, Chandigarh -160043 Plant Land (90 years lease, commencing from January 2006) and

Building at Industrial Growth Centre-II, Distt. Samba - (J&K) on land measuring 80 Kanals together with all plant and machinery The facilitator is required to get an EOI from the buyers specifying the price of the asset they intend to bid. The facilitator will be eligible for a fee of

0.50% of the bid amount on success basis on acceptance of their bid. The commission shall be payable only after full payment by the successful bidder. Please note that no commission will be paid to the facilitators whose bidder is unsuccessful in the auction process. The complete details of the assets and terms of engagement are available on the website www.embeeip.com.

HARVINDER KUMAR JATANA LIQUIDATOR IN THE MATTER OF SURYA PHARMACEUTICAL LIMITED Regn. No.: IBBI/IPA-002/IP-N00418/2017-18/11193

SCO 2935-36, First Floor, Sector-22C, Chandigarh-160022 Ph. No. 0172-5086552, ip.suryapharma@gmail.com Regd. Address: #206 Shivalik Enclave, NAC Manimajra, Date: 22.04.2022

Chandigarh-160101, hkj_jatana@yahoo.co.in Place: Chandigarh

Can Fin Homes Ltd Sponsor: CANARA BANK HOME LOANS + DEPOSITS

Can Fin Homes Limited Regd. Off: No. 29/1, 1" Floor, Sir M N Krishna Rao Road Near Lalbagh West Gate, Basavanagudi, Bengaluru-560004 E-mail: compsec@canfinhomes.com Tel:080 48536192; Fax:080 26565746 Web: www.canfinhomes.com CIN: L85110KA1987PLC008699

NOTIFICATION The Certificate of shares as detailed below, appearing in the Register of

Members of Can Fin Homes Ltd., are reported defaced/mutilated/lost: Folio Certificate Distinctive Nos. No. of Name of the shareholder Shares No. (s) From To 000166B | Baldevdas L Peswani 200458 400766 401015 250 The above said shareholder has requested the Company for issue of duplicate

them to the Company at the aforesaid address within 15 days from the date of this Notification. The public is cautioned not to buy or sell the above shares and anyone dealing with the shares will be doing so at their own risk. Any claim(s) to the above shares should be notified to the Company within 15 days from the date of this notification. In the absence of any claim(s),

duplicate share certificates will be issued as requested and claim(s) for the said

share certificate. Anyone holding the aforesaid certificate is requested to return

shares, if any, thereafter will not be entertained. For Can Fin Homes Ltd.

Sd/-Place: Bengaluru Veena G Kamath Date: 21/04/2022

Company Secretary

glenmark LIFE SCIENCES

Correspondence Address:

Glenmark Life Sciences Limited

Registered Office: Plot No. 170-172, Chandramouli Industrial Estate, Mohol Bazarpeth, Solapur - 413 213, India. Corporate Office: 4th Floor, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (E), Mumbai 400 099, India. Phone No: +91 22 68297979 CIN: L74900PN2011PLC139963; Website: www.glenmarklifesciences.com; Email: complianceofficer@glenmarklifesciences.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

(₹ in Millions, unless otherwise stated)

Sr.			Quarter Ended			Year Ended	
No.	Particulars	31 Mar' 22	31 Dec' 21	31 Mar' 21	31 Mar' 22	31 Mar' 21	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
	Income						
	Revenue from Operations	5,140.57	5,224.99	4,671.63	21,232.14	18,851.65	
	Other Income	50.95	35.34	3.41	147.04	8.11	
	Total Income	5,191.52	5,260.33	4,675.04	21,379.18	18,859.76	
Ш	Expenses						
	Cost of Materials Consumed	2,612.72	2,386.36	2,266.22	10,015.63	9,761.98	
	Changes in Inventories of Finished Goods and Work-in-Progress	(61.47)	185.36	(341.52)	413.24	(707.01)	
	Employee Benefits Expense	390.83	441.31	374.90	1,687.23	1,491.31	
	Finance Costs	1.25	0.61	211.78	279.62	875.47	
	Depreciation and Amortisation Expense	95.54	97.39	84.26	378.77	333.94	
	Other Expenses	776.38	751.32	673.18	2,955.44	2,394.63	
	Total Expenses	3,815.25	3,862.35	3,268.82	15,729.93	14,150.32	
III	Profit Before Tax (I-II)	1,376.27	1,397.98	1,406.22	5,649.25	4,709.44	
IV	Tax Expenses						
	Current Tax	369.05	319.36	347.44	1,376.27	1,127.46	
	Deferred Tax	18.25	41.49	11.94	85.74	66.17	
	Total Tax Expenses	387.30	360.85	359.38	1,462.01	1,193.63	
V	Profit for the Period / Year (III-IV)	988.97	1,037.13	1,046.84	4,187.24	3,515.81	
VI	Other Comprehensive Income (OCI)						
	Items that will not be reclassified to profit or loss						
	(a) Re-measurement of the post-employment benefit obligation	3.93	0.94	2.53	1.30	(7.03)	
	(b) Income tax relating to the above	(0.99)	(0.24)	(0.64)	(0.33)	1.77	
	Total Other Comprehensive Income / (Loss)	2.94	0.70	1.89	0.97	(5.26)	
VII	Total Comprehensive Income for the Period / Year (V+VI)	991.91	1,037.83	1,048.73	4,188.21	3,510.55	
VIII	Earnings per equity share (Face Value of ₹ 2/- each) (Not Annualised except for the year ended 31st March)						
	(a) Basic (in ₹)	8.07	8.65	9.71	35.63	32.61	
	(b) Diluted (in ₹)	8.07	8.65	9.71	35.63	32.61	
IX	Paid up Equity Share Capital, Equity Shares of ₹ 2/- each	245.05	245.05	19.60	245.05	19.60	
Х	Other Equity excluding Revaluation Reserve				20,298.07	7,507.87	
See ac	companying notes to the Financial Results	0					

Glenmark Life Sciences Limited

Particulars

ASSETS

Non-Current Assets

Intangible Assets

(i) Investments

Income Tax Assets (net)

Other Non-Current Assets

Total Non-Current Assets

(i) Trade Receivables

Other Current Assets

Total Current Assets

Equity Share Capital

Non-Current Liabilities

(i) Lease Liabilities

Deferred Tax Liabilities (Net)

Total Non-Current Liabilities

Financial Liabilities

Current Liabilities

Financial Liabilities

(i) Lease Liabilities

(ii) Trade Payables:

Other Current Liabilities

Income Tax Liabilities (Net)

Total Equity and Liabilities

Total Current Liabilities

Provisions

Total Liabilities

Enterprises and

Small Enterprises

(iii) Other Financial Liabilities

(a) Total Outstanding dues of Micro

(b) Total Outstanding dues of Other than

Micro Enterprises and Small Enterprise

EQUITY AND LIABILITIES

Total Assets

Other Equity

Total Equity

Liabilities

Equity

(ii) Cash and Cash Equivalents

Cash Equivalents

(iv) Others Financial Assets

(iii) Bank Balance other than Cash and

Financial Assets

Current Assets

Financial Assets

Inventories

Capital Work-in-Progress

Property, Plant and Equipment

(ii) Other Financial Assets

AUDITED BALANCE SHEET AS AT 31ST MARCH, 2022

As at

31st March,

2022

5,846.48

916.88

103.80

0.77

55.60

140.70

7,064.23

5,162.44

6,734.87

5,121.57

0.07

59.05

567.84

245.05

12.04

314.95

326.99

229.53

2,847.65

447.59

144.35

120.03

3.839.96

4,166.95

24,710.07

34.01

20,298.07

20,543.12

17,645.84

24,710.07

As at

31st March,

2021

5,648.88

140.98

79.11

0.77

85.46

11.51

13.63

5,980.34

5,134.21

6,195.00

1,155.96

275.89

1,229.35

13,990.41

19,970.75

19.60

7,507.87

7,527.47

228.88

228.88

357.71

1,855.34

9,550.87

114.53

199.02

136.93

12.214.40

12,443.28

19,970.75

Glenmark Life Sciences Limited (₹ in Millions)

AUDITED CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31st MARCH, 2022

(₹ in Millions)

	Particulars	Year Ended 31 st March, 2022	Year Ended 31 st March, 2021
Α.	CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES		
	Profit Before Tax	5,649.25	4,709.44
	Adjusted for:		
	Loss on Sale / Discard of Property, Plant and Equipment (Net)	7.43	5.84
	Depreciation and Amortisation Expense	378.77	333.94
	Unrealised foreign exchange (gain) / loss	(3.11)	87.94
	Provision for Gratuity and Compensated Absence	31.79	34.98
	Trade Receivable written-off	48.19	
	Shared Based Payment Expenses	34.98	
	Interest Income	(67.81)	(4.30)
	Finance Costs	279.62	874.70
	Operating Profit before Working Capital Changes	6,359.11	6,042.54
	Adjustments for Working Capital changes:		
	(Increase)/Decrease in Trade Receivables	(592.15)	81.01
	(Increase)/Decrease in Other Assets	881.29	(491.21)
	Increase in Inventories	(28.23)	(1,006.46)
	Increase in Trade and Other Payables	737.49	340.89
	Cash Generated from Operations	7,357.51	4,966.77
	Taxes Paid (Net of Refunds)	(1,381.66)	(1,085.64)
	Net Cash Generated from Operating Activities	5,975.85	3,881.13
3.	CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES		
	Purchase of Property, Plant and Equipment and Intangible Assets (including Capital Work in Progress)	(1,321.72)	(679.93)
	Proceeds from disposal of Property, Plant and Equipment and Intangible Assets	4.69	16.34
	Redemption/(Investment) in Fixed Deposit (Net)	28.05	(28.05)
	Interest Received	66.70	4.30
	Net Cash used in Investing Activities	(1,222.28)	(687.34
C.	CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES		
	Proceeds from Issue of Equity Shares (Net of Issue Expenses)	10,118.54	
	Payment of Business Purchase Liability	(9,605.59)	(2,137.81
	Dividend Paid	(1,286.54)	
	Interest Paid	(0.72)	
	Payment of Lease Liabilities	(13.65)	
	Net Cash used in Financing Activities	(787.96)	(2,137.81
	Net Increase in Cash and Cash Equivalents	3,965.61	1,055.98
	Opening Balance of Cash and Cash Equivalents	1,155.96	99.98
	Closing Balance of Cash and Cash Equivalents	5,121.57	1,155.96

Notes: 1. The Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

2. The above Financial Results were reviewed by Audit Committee at their meeting held on April 20, 2022 and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on April 20, 2022. These results have been subjected to audit by statutory auditor who have expressed an unmodified opinion.

3. Details of Utilisation of IPO Proceeds is as under: (₹ in Millions) **Revised Net** Unutilised as on **Estimated net** Utilised up to **Particulars** proceeds **Proceeds** 31 Mar' 22 31 Mar' 22 as per Prospectus Payment of outstanding purchase consideration to the Promoter for the spin-off of the API business from 8,000.00 8,000.00 8,000.00 the Promoter into our Company pursuant to the Business Purchase Agreement dated October 9, 2018 Funding the capital expenditure requirements 1.527.64 1,527.64 628.49 899.15 576.75 494.40 494.40 General corporate purposes 10,104.39 10,022.04 9,122.89 899.15

Unutilised amount as at March 31, 2022 were held in monitoring agency account and in deposits with scheduled commercial bank. 4. The Company has identified only one segment i.e. Active Pharmaceutical Ingredient (API) as reporting segment based on the information reviewed by Chief Operating Decision Maker (CODM).

5. As at March 31, 2022, pursuant to Employee Stock Option Plan 2021, 9,44,751 options were outstanding, which upon exercise are convertible into equivalent number of equity shares. 6. The Board has recommend a final Dividend of ₹ 10.50 per equity share of face value of ₹ 2/- for the year ended 31st March, 2022 subject to approval of shareholders in ensuing Annual General Meeting. The interim Dividend of ₹ 10.50 per share was paid on December 03, 2022. The total Dividend for the financial year ended 31st March, 2022 amounts to ₹ 21.00 per share of face

7. The figures for the quarter ended 31st March are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited year to date figures upto the third quarter of the relevant financial year.

For Glenmark Life Sciences Limited

Managing Director & CEO

Yasir Rawjee

Mumbai, April 20, 2022 inancial STOP CORONAL Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

Upto 3.00 PM

For Advertising in

JITENDRA PATIL Mobile No.:

9029012015 Landline No.:

TENDER PAGES Contact

67440215

line by pipe bursting method at opposite Baniya Ki Dukan

on Kanihawla road Pooth Kalan village in AC-07 Bawana

CIN: L74110MH1992PLC070070, Regd. Off.: 12A, Narayan Plaza, Near Boomerang Building, Chandivali, Mumbai - 400072. Web: www.paramoneconcepts.com Tel No.: 022-40149792, Email Id: info@paramoneconcepts.com **NOTICE OF POSTAL BALLOT Notice** is hereby given that pursuant to the provision of Section 110 and other applicable

PARAMONE CONCEPTS LIMITED

(FORMERLY KNOWN AS AQUA PUMPS INFRA VENTURES LIMITED)

provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affair ("MCA") vide General Circular No. 14/2020 dated April 8 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 (hereinafter collectively referred to as the "MCA Circulars") and any other applicable laws, rules and regulations, if any, approval of the member of Choice International Limited (the "Company") is sought through Postal Ballot only by way of electronic means ("remote e-voting"), in relation to the

to 30:06:2024 (for 02 years) in the Section Approval of the Proposed Name Change of the Company from Paramone Concepts Tamluk to Digha; ₹ 75,27,185.29; Limited to Ekansh Concepts Limited Consequential alteration to the Memorandum of ₹ 1,50,600/-. Cost of Tender documents: Association and Article of Association. 0.00 for each. Completion period of the The detailed Explanatory Statement under Section 102 of the Act setting out the material

following Special Resolution as set out in the Postal Ballot Notice ("Notice") dated

work: 06 (Six) Months for sl. no. 1 and 24 facts concerning the resolutions, forms part of the Notice. (Twenty four) Months for sl. no. 2 & 3. Date The Notice along with the Explanatory Statement is available on the website of the of opening: 19.05.2022 for each. Bidding Company i.e. www.paramoneconcepts.com, on the website of the Stock Exchanges start date: From 05.05.2022 and upto where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited, www.bseindia.com and on the website of CDSL, www.cdslindia.com.

ted Tenderers may visit website www. Members are hereby informed that: ireps.gov.in for full details/description/ 1. The Company has completed the Dispatch of Notice through e-mails to the member on specification of the Tenders and submit Thursday, April 21, 2022.

The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail remote e-voting facility is Friday April 15, 2022. The members whose name is recorded in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility. A person who is not a member as on cut-off date should treat this notice for information purpose only.

In Compliance with the requirements of the MCA Circulars, hard copy of Notice, Postal Ballot Form and pre-paid business reply envelope have not been sent to the members for this Postal Ballot. Members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting System. The Company has engaged Central Depository Services (India) Limited ("CDSL") for providing E-voting facility to all its Members.

The detailed procedure/instructions on the process of remote e-voting including the manner in which the members who have not yet registered their email addresses can registered their email address and/or can cast their vote, as specified in the Notice.

The remote e-voting period will commence on From Saturday, April 23, 2022 9:00 A.M. (IST) to Sunday, May 22, 2022 5:00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled by thereafter. Once the vote on a resolution is cast by a members, no change will be allowed subsequently.

6. The Company has appointed M/s. Nidhi Bajaj & Associates (COP No. 14596), Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a

The results of the Postal Ballot will be announced by Monday, May 23, 2022. The results, along with Scrutinizer Report, will be displayed at the Registered Office & Corporate Office of the Company and will also be hosted at the Company's i.e. www.paramoneconcepts.com,. The result will also be intimated simultaneously to the Stock Exchange where the Company's Shares are listed.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL.) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For Paramone Concepts Limited

(Jyoti Gupta) Date: April 21, 2022 **Company Secretary & Compliance Officer** Place: Mumbai

2022_DJB_220827_1

OFFICE OF THE ADDL. CHIEF ENGINEER M-3 DY. SUPERINTENDING ENGINEER (T) M-3 **DELHI JAL BOARD: GOVT OF NCT OF DELHI** H-BLOCK: SECTOR 15: ROHINI: DELHI-89 E-mail Id:- eetenderingm3.djb@gmail.com SHORT PRESS NIT No. 02 (2022-23)

	Pre	ss Notice Ter	nder	12	
S. No.	Name of Work	Amount put to Tender / Estimated cost	EMD/ Tender Fee	Date of release of tender procurement solution/I.D. No.	Last date/time of receipt of bid through e-procurement solution
1.	Replacement of 100 mm dia. to 700 mm dia. M.S/C.I/DI connecting old network of various Tubewells to newly laid 1500 mm dia. M.s. water main by providing and laying 150mm did. To 700mm dia M/S water line between sank no-1 to sank no-7 RWTW Palla in AC-01 Narela under AEE(M)I (Re-invite)		Rs. 3,92,400/- Rs. 1000/-	21.04.2022 2022_DJB_220809_1	28.04.2022 Upto 3.00 PM
2.	Providing and laying 350 mm dia MS line to carry discharge of sewage trolleys installed at dividing road of Sector 20 and 21 Rohini in AC-07 Bawana under ACE (M)-3. (Reinvite)		Rs. 93,600/- Rs. 500/-	21.04.2022 2022_DJB_220813_1	28.04.2022 Upto 3.00 PM
3.	Rehabilitation of Under Ground Reservoir / Booster Pumping Station at A-1, H-18, F-25, Sector 7 and C-8, Sector 8, Rohini under EE(M)-13 in ACE(M)-3. (Re-invite)	, . ,	Rs. 68,700/- Rs. 500/-	21.04.2022 2022_DJB_220817_1	28.04.2022 Upto 3.00 PM
4.	Laying of Peripheral water line for providing water supply in Rajiv Nagar Extn., Shree Enclave Pansali and Kailash Vihar Pansali Unauthorized colonies in AC-07 Bawana under EE (NW)II (Presently under ACE(M)-3). (Re-invite)		Rs. 4,56,300/- Rs. 1500/-	21.04.2022 2022_DJB_220821_1	28.04.2022 Upto 3.00 PM
5.	Providing laying 600 mm dia DI water line from Sector-29 UGR to Shahbad Dairy in AC 07 Bawana under EE (NW)-II (Presently under ACE (M)3).(Re-invite)		Rs. 4,79,200/- Rs. 1500/-	21.04.2022 2022_DJB_220825_1	28.04.2022 Upto 3.00 PM
6.	Replacement of 500 mm dia old/settle peripheral sewer	Item Rate	Rs. 94,400/-	21.04.2022	28.04.2022

under ACE (M)-3. Further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in. ISSUED BY PRO (WATER) Dy. Superintending Engineer (T) M-3 Advt. No. J.S.V. 50(2022-23)

Rs. 500/-

जाहीर सूचना

श्री. सुभाष ईश्वर बोबार्ड हे श्याम गोकुळ गार्डन को ऑप. हौसिंग सोसायटी लि., पत्ताः फ्लॅट क्र.२०२ 'आर' विंग, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या सोसायटीचे संयुक्त सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे धारक आहेत, यांचे १५.०२.२०२१ रोजी कोणतही वारसदार न नेमता निधन झाले. त्यांच पत्नी श्रीमती सलोचना सभाष बोबडे यांनी अधिकत कायदेशीर वारसदार म्हणून सदस्यत्वाचे त्यां शेअर्सकरिता अर्ज केला आहे. सोसायटी यादारे मयत सदस्याचे शेअर्स व हित वरनामित अर्जदाराच्या नाव हस्तांतरणास अन्य व्यक्ती. वारसदार किंवा इत दावेदारांकडून दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या कालावधीत मागवित आहेत. कागदोपत्री पुराव्यांसह दावे विहित कालावधीत प्राप्त न झाल्यास सोसायटीचे उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे सदस्यत्वाकरिता सदर अर्जदाराचा अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सोसायटी करेल

च्या वतीने व करिता दि.:२२.०४.२२/ठिकाण: मुंबई श्याम गोकुळ गार्डन को-ऑप.हौ.सो.लि

जाहिर सूचना

स्वर्गीय श्री. नितेश सहदेव वटेरे, ओस्तवाल नगरी बिल्डिंग नं.१२ ए-बि-सी-को.ऑप.हाऊसिंग सोसायटी. लिमिटेड. पत्ताः सर्वे नं.४, एच.नं.१ २-५, मोरेगाव, सेंट्रल पार्कच्या पुढे, नालासोपार पूर्व, जि.पालघर- ४०१ २०९ हे सोसायटीचे .. सदस्य आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ४०४,इमारत क्र.१२/ अ चे धारक असून यांचे २६.०७.२०२० रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेतील सदर शेअर्स /हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/ आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सुचनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसात सोसायटीच्या भांडवल/ मयत . सभासदाच्या शेअर्स हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ट्चर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्याच्या प्रतिसहित मागवण्यात येत आहेत. वर व विलेल्या मुदतीत जर काही दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यार सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/ आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकाद्वारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी . माप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

ओस्तवाल नगरी बिल्डिंग नं.१२ ए- बि-सी-को.ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेडकरिता ठिकाणः नालासोपारा पूर्व

NOTICE Smt. Usha Arun Kulkarni a Member

of the ULTRA Co-operative Housing Society Ltd. having address at LT. Dilip Gupte Road, Mahim, Mumbai- 400016 and holding Flat No. B- 64 in the building of the society, died on 19/05/2021 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between 11 A.M. to 1 P.M. to 6 to 8 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Ultra Co-op. Housing Society

Ltd. Sd/-Hon. Secretary Place: Mahim, Mumbai

Date: 21/4/2022

PUBLIC NOTICE

The notice is hereby given that I, Mr. Shekha R Dandekar, Proprietor of R.S.Dandekar Sons 114/A1, Kandivali Co-Op Indl.Est.,Charkop Kandivali (w), Mumbai - 400067 have misplaced the original share certificate no. 230 bearing distinctive nos.2291 to 2300 (10 nos) issued by Kandivali Co-Op. Indl. Est. Ltd of the above nentioned address. Finder if any may intimate to Kandivali Co-Op. Indl. Est. Ltd. Opp. Plot no 76-CD, Charkop, Kandivali (w), Mumbai -400067 If no person(s) object within 15 days of published notice, Society will issue duplicate in lieu o misplaced share certificate

Shekhar R Dandekar

जाहीर सूचना

आ**कार मनभाई पारेख.** र/ठि: फ्लॅट क्र.२२, कैलाश प्रकाश कोहौसोलि. प्लॉट क्र.२२३. राम नारायण नारकर मार्ग. घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७७ यांनी येथे घोषित केले आहे की, त्यांचे वडील स्वर्गीय मनुभाई कालीदास पारेख यांच्या नावे असलेले अनुक्रमांक १११ ते ११५ धारक मुळ भागप्रमाणपत्र क्र.२३ आणि दिनांक २९.०३.१९७६ रोजीचे करारनामा हरवले किंवा गहाळ झाले आहे आणि सापडलेले नाही आणि सोसायटीकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे.

सोसायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी वारसदार, दावेदार, आक्षेपकर्ता यांच्याकडून द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावा/ आक्षेपबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत दावा किंवा आक्षेप मागवित आहेत. जर विहित कालावधीत दावा आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीचे उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे त्यावर व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल.

च्या वतीने व करिता कैलाश प्रकाश कोहौसोलि.

दिनांक: २१.०४.२०२२ सही/-ठिकाण: मुंबई सचिव

PUBLIC NOTICE Notice is nereby given to the public at large that Seaface House Cooperative Housing Society Limited ('Society') is absolutely seized and possessed of or otherwise well and sufficiently entitled to the land with building thereon situated at Plot No. 28/A, Dr. A.G. Khan Road, Worli, Mumbai – 400 018, more particularly described in the schedule nereunder, ("Scheduled Property").

The Society has terminated the Development Agreement dated 19.11.2011 entered into with M/s Shah Associates and M/s. Hubtow Limited with effect from 28.09.2019. On 25.02.2022, the Society has entered into

a Development Agreement with Paroha Realty

LP to redevelop the building situated at the Scheduled Property.

Any and all persons/entities including any bank and/or financial institution having any right, title, claim, benefit, demand and/or nterest etc. against the Owners and / or against the undermentioned premises and/o car parking spaces and/or any other rights title, interest etc. or any part thereof including any right, title, claim, benefit, demand and/o nterest etc. by way of sale, exchange, lease sub-lease, license, assignment, mortgage inheritance, bequest, succession, gift, lien charge, maintenance, easement, tenancy sub-tenancy, trust, occupation, possessio family arrangement/settlement, decree and/o order of any Court of Law, Tribunal, Authorit and/or any other forum, contracts/agreements development rights, partnership, arrangement or otherwise of whatsoever nature, is/are hereby required to make the same known in writing, along with supporting documentary evidence, to the undersigned at the address and the email id mentioned below within fourteen (14) days from the publication hereof failing which, any and all the rights, titles claims, benefits, demands and/or interests etc., if any, shall be deemed to have been waived and abandoned and the Scheduled

onerty shall be handed over to Parol Realty LLP for redevelopment. Schedule of Property

All that piece or parcel of Leasehold Land pearing Plot No. 28, of the scheme No. 58 of TPS of Worli, Estate of the Corporation in the City & Island and Sub Registration District of Mumbai Cadastral Survey No. 887 admeasuring 2120.36 sq. mt. equivalent to 2536 sq. vds. situate, lying and being at A.G Khan Mumbai - 400 018 and bounded a follows;

On or towards the North : By plot no. 29 of the said estate & bldg standing there on viz

On or towards the East: By 50 feet Road viz. B.G. Kher Marg On or towards the West : By 80 feet Road viz. Abdul Gafhar Khan Road On or towards the South: by plot no. 27 &

he said estate & bldg., standing there on viz.

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती उषादेवी राधेश्याम यादव या फ्लॅट

क्र.३, १ला मजला, न्यु मारीया कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हे क्र.३२, प्लॉट क्र.५, गाव नवघर, तालुका वसई, जिल्हा पालघर या जागेच्य मालक होत्या. सदर फ्लॅटचा स्रोत पुढीलप्रमाणे एशियन कॉन्ट्रक्टींग कंपनी यांनी सदर फ्लॅट श्री रुपदास रतनदासजी वैष्णव, श्री. बाबुदास रतनदासजी वैष्णव यांच्या दरम्यान झालेल करारनामा अंतर्गत विक्री केला, तद्नंतर दिनांक प . २००० रोजीचे करारनामा नुसार श्री. रुपदार . तनदासजी वैष्णव व श्री. बाबुदास रतनदासजी वैष्णव यांनी सदर फ्लॅट श्री. प्रमिला भरत निरभवण यांना अ.क्र.वसई-१-१०७६-२००० अंतर्गत विक्री केला, तद्नंतर दिनांक २० फेब्रुवारी, २००५ रोजीचे करारनामाद्वारे श्री. संतोष भरत निरभवणे यांनी मदर फ्लॅट श्री अनंत मनमखलाल द्यवेरी यांच्याकडे अ.क्र. वसई-१-२००१-२००७ अंतर्गत विक्री केला, पुढे दिनांक ९ जुलै, २०१३ रोजीचे करारनामा अंतर्गत आनंद मनसुखा झवेरी यांनी सदर फ्लॅट श्री. जसीमुद्दीन एस. मोहम्मव यांच्याकडे अ.क्र.वसई-१-८२७३-२०१३ अंतर्गत विक्री केला, तदनंतर दिनांक १६ मार्च, २०२२ रोजीचे करारनामाद्वारे श्री. जसीमुद्दीन एस. मोहम्मद यांनी सदर फ्लॅट श्री. राधेश्याम मुरली यादव व श्रीमती उषादेवी राधेश्याम यादव यांच्याकडे अ.क्र.वसई-१-३१४८-२०२२ अंतर्गत विक्री केला. पुढे दिनांक ७ एप्रिल, २०२२ रोजीच्या बक्षीस खरेदीखतानसार श्री. राधेश्याम मरली यादव यांनी सदर फ्लॅट श्रीमती उषादेवी राधेश्याम यादव यांना वसई-१-४३२०-२०२२ नुसार बक्षीस म्हणून दिले. पुढे सदर फ्लॅटचे बिल्डर व श्री. रुपदास रतनदासजी वैष्णव, श्री. बाबुदास रतनदासर्ज वैष्णव यांच्या दरम्यान झालेला श्रेणी करारनाम हरवला व गहाळ झाला आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर दस्तावेज हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा वारसाहकः अदलाबदलः तारणः अधिभारः मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **ॲड. मॉन्सील क्रास्टो** यांच्याकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन ७ (सात) दिवसात कळवावे. अन्यथा अशा त्र्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ॲड. मॉन्सीला क्रास्टो फ्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड को.हौ. सो.लि अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपार (पश्चिम)-४०१२०३.

ठिकाण: मुंबई दिनांक:२२.०४.२०२२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. अमित कुमार पत्ता: फ्लॅट क्र.११६, भवानी ज्योत टॉवर को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, चंदन पार्क, भाईंद पुर्व, ठाणे-४०११०५ यांनी श्रीमती जनाबे गोविंद विरास व श्री. गिरीष गोविंद विरार यांच्याकडून योग्य रकमेवर दिनांक ०९.०४.२०२ रोजीचे विक्री करारनामा क्र.वसई-२/५६८१ २०२१ नुसार फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, श्री समर्थ ॲनेक्स को-ऑप.हौ.सो.लि., गावठाण घ क्र.१२३, गाव आचोळे, शिवसेना कार्यालयाजवळ नालासोपारा (पुर्व), जिल्हा पालघर-४०१२०९ (सदर फ्लॅट) ही जागा खरेदी केली आहे. असे की दिनांक १७.०३.२०२२ रोजी भाईंदर रेल्वे स्थानव ते चंदन पार्क. भाईंदर पूर्व असा ऑटोरिक्षातन प्रवार करतेवेळी माझे अशिलाकडून **मे. श्री समर्थ** एन्टरप्रायझेस आणि श्रीमतो जनाबेन गोविंद विरास व श्री. गिरीष गोविंद विरास यांच्या दरम्यान झालेला दिनांक १५.०३.२००८ रोजीच दस्तावेज क्र.०३०३५/२००८ नुसार वसई-३ येथे नोंदणीकत दिनांक १४.०३.२००८ रोजीचा सदर फ्लॅटचे प्रथम करारनामासह उपरोक्त दस्तावेज हरव आहेत आणि माझे अशिलांनी दिनांक २०.४.२०२२ रोजी लापता नोंद क्र.७८५९/२०२२ नुसार नवघ पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

असे की, माझे अशील हे सदर श्रीमती जनाबेन गोविंद विरास व श्री. गिरीष गोविंद विरास यांच्यासह झालेला दिनांक ०९.०४.२०२१ रोजीच सदर विक्री करारनामा रद्द करीत आहेत आणि संबंधित प्राधिकरणाकडून मुद्रांक शुल्काच्या परतावाकरिता दावा करीत आहेत.

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेकडून दिनांक ०९.०४.२०२१ रोजीचा उपरोक्त विक्री करारनामा रद्द करण्यासाठी दावा किंवा आक्षेप मागविले आहेत आणि प्राधिकरणाद्वारे माझे अशिलास मुद्रांक शुल्काचा परतावा देण्याबाबत आक्षेप मागविले आहेत. सर्वसामान्य जनतेकडे दावा/आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता विकलाकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे दावा/आक्षेप सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसां कळवावेत. विहित कालावधीत कोणताही दावा पाप न याल्याम अमे ममजले जाईल की मटा टम्नावेजावर कोणताही दावा नाही आणि दावा असल्यास त्याग केले आहे.

सही/-निर्भय आर. दबे वकील उच्च न्यायालय दुकान क्र.३, न्यू पंचरत्न कोहौसोलि.. आर.एन.पी. पार्क, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५ ठिकाण: भाईंदर दिनांक: २२.०४.२०२२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्रीमती मंजरी के. मेहता** यांचे ०४.०१.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्य पश्चात (१) श्री. किशोर विनोदचंद्र मेहता, (२) श्री. मितेश किशोर मेहता आणि (३) श्री. पराग **किशोरचंद्र मेहता** हे श्रेणी एक वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी हिंदु वारसा कायदा १९५६ अंतर्गत आहेत पुढे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ३०.०३.२०२२ रोजीचे हक्कसोड करारनामाअंतर्गत **(१) श्री** किशोर विनोदचंद्र मेहता व (२) श्री. मितेश किशोर मेहता यांनी औद्योगिक गाळा क्र.१०५, क्षेत्रफळ ९७० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) किंवा सरासरी, १ला मजला, बाजसन्स (इंडस्ट्रीयल) प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ४०, चकाला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई–४०००९९, जमीन प्लॉट क्र.३९/२, ४०/२ ३ व ४१/६० २ व सीटीएस क्र.३८५, चकाला आणि बाजसन्स (इंडस्ट्रीयल) प्रिमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे दुय्यम भागप्रमाणपत्र १९२ अंतर्गत वितरीत भाग क्रमांक ९१ ते ९५ (भागप्रमाणपः क्र.१९ ऐवजी वितरीत) आणि सर्व संलग्न अधिकार, हक्क व हित यामधील त्यांचे सर्व अधिकार, हक्क, हित **श्री. पराग किशोरचंद्र मेहता** यांच्या नावे केले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास परिरक्षा, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, परवाना किंवा लाभार्थी अधिकार, हित, कोणतेही न्यास अंतर्गत अधिकार, न्यायालयाच्या कोणत्याही प्राधिकरणाअंतर्गत मंजर कोणताही हकमनामा किंवा आदेश किंवा प्रदानता किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास किंवा हरवलेल्या दस्तावेजाच ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांच्या प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय ६०८, ६वा मजला, ट्रॉपिकल न्यु इरा बिझनेस पार्क, इएसआयसी (कामगार) हॉस्पिटल समोर, प्लॉट क्र.बी-६१, रोड क्र.३३, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४ येथे किंवा sampada@purekar.com सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत अर्र समजले जाईल

भाज दिनांकीत २२ एप्रिल, २०२२

Goorej गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र. दूर.:०२२-२५१८८०१०, **फॅक्स**:०२२-२५१८८०६६,

वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज

फोलिओ	भागधारकांचे	भागांची	अनुक्रमांक		भाग
क्र.	नाव	संख्या	पासून	पर्यंत	प्रमाणपत्र
		(द.मु.१/-)			क्र.
००५५९२४	राम रतन मोदी	3६0	००५०४३१३३५	००५०४३१६९४	०४०१२०१

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूँचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून १५ (पं^{घे}रा) दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करू नये.

> गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : २१ एप्रिल, २०२२

तेजल जरीवाला कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी (एफसीएस ९८१७)

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः मॅराथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६१५८८४८४, फॅक्स:०२२-६१५८८४१० सीआयएन:एल६५९९०एमएच१९७८पीएलसी०२००८०,

ई-मेल:shares@marathonnextgen.com, वेबसाईट:www.marathonnextgen.com सेबी (आयसीडीआर) रेग्युलेशन्स २०१८ चे नियम १६३ शिर्षकाअंतर्गत अन्य आवश्यकतेबाबत दिनांक १६.०४.२०२२ रोजी सदस्यांना वितरीत दिनांक १५.०४.२०२२ रोजीच्या टपाल मतदान सूचनेचे स्पष्टीकरण अहवालाचे शुद्धिपत्रक खालील अ.क्र. नुसार वाचावे. क. प्राथमिक वाटप खरेदी करण्यास कंपनीचे प्रवर्तक, संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांर्च

. कंपनीचे प्रमुख व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांपैकी कोणीही नसलेले व्यवस्थापकीय संचालक (प्रवर्तक) व्यतिरिक्त कॅपनीचे प्रवर्तक समुह/संचालक (प्रवर्तक) यांच्या समोर व्यक्तींचे निवडक समुहांना रुपांतरीत वॉरंटस् प्रस्तावित केले जातील, ज्यांना सदर रुपांतरीत प्रतिभूती खरेदी करण्याची इच्छा आहे क.१. नियोजित प्राप्तकर्त्यांचे पर्यायी नियंत्रण असणारे आणि वाटप करावयाचे निश्चित शेअर्सचे पर्यायी

लाभार्थी मालक असणारे व्यक्तींची ओळख काहीही नाही

ड.१. प्राप्तकर्त्याद्वारे धारण असणारे प्राथमिक वितरण भांडवलानंतरची टक्केवारी आणि नियंत्रण बदल काही असल्यास, प्राथमिक वितरणास पर्यायी वितरक देणे आणि प्राथमिक वितरणानंतर प्राप्तकर्त्यांचे विद्यमान व नियोजित स्थिती जसे प्रवर्तक/ना-प्रवर्तक.

नियोजित प्राप्तकर्ते	धारणा पुर्व	टक्केवारी	प्राथमिक	प्राथमिक	टक्केवारी
	_		वितरण	वितरण	
				भांडवलनंतर	
प्रवर्तक					
चेतन आर. शाह	300	0.000६५२	400000	400300	682828.0
मयुर आर. शाह	₹00	0.000६५२	400000	400300	۶۶۵۶۵۶.0
शैलजा चेतन शाह	₹00	0.000६५२	400000	400300	६४८४२.०
सोनल एम. शाह	₹00	0.000६५२	400000	400300	682828.0
नविन प्राप्तकर्ते-प्रवर्तक					
गार्गी शाह			२५००००	२५००००	०.४९२१२६
कैवल्य शाह			२५००००	२५००००	०.४९२१२६
परमीत मयुर शाह			२५००००	२५००००	०.४९२१२६
समयाग शाह			२५००००	२५००००	०.४९२१२६
रिटा शाह			200000	200000	०.३९३७०१
ना-प्रवर्तक					
जय मनोज देसाई	42000	0.११३0४३	₹00000	६५२०००	१.२८३४६५
राहुल झवेरी			१००००००	१०००००	१.९६८५०४
प्राथमिक वितरण			8000000		
प्राथमिक वितरणानंतर - भरणा केलेले भांडवल			40200000		
विद्यमान वितरण भांडवल	४६००००००				

प्राथमिक वितरणानसार कंपनीचे नियंत्रणात कोणतेही बदल नाही कंपनी उपकमः

- असे की, जेथे आवश्यक असेल त्याप्रमाणे सदर अधिनियमाच्या तरतुदीनुसार विहित प्रतिभुतींच्य किमती कंपनीकडून पुर्न-मोजणी केले जातील.

- असे की, पुर्न-मोजणीनुसार देय रक्कमप्रमाणे किंमत सदर अधिनियमात विहित कालावधीत दिली गेल्यास विहित प्रतिभृती हे प्राप्तकर्त्याद्वारे सदर रक्कम जमा करण्याच्या वेळेपर्यंत बंदीस्थ केली जाईल असे की, कंपनी किंवा त्यांचे कोणतेही प्रवर्तक, संचालक हे ऐच्छिक कसुरदार किंवा कसुरदा

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेडकरित

दिनांक: २१ एप्रिल, २०२२ के.एस. राघव कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मंबर्ड

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Supra Pacific Management Consultancy Limited

CIN: L74140MH1986PLC039547

No: 3, Ground Floor, Building No: 12, Amar Niketan Nr. JB Nagar Post Office, JB Nagar Andheri East Mumbai Mumbai City MH 400059 Phone:0484- 6735544 Email: cs@suprapacific.com Website: www.suprapacific.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules 2014, the General Circular No. 20/2021 dated 08.12.2021 which is sequel to their earlier Circular dated 23.06.2021 read with Circulars dated 31.12.2020, 28.09.2020,15.06.2020, 13.04.2020 and 08.04.2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), and relevant provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015, and other applicable provisions of the Act, rules, circulars, and notifications issued thereunder, from time to time, that the following agenda are proposed for consideration by the Members of the Company for approval by means of Postal Ballot by voting through electronic means ("remote e-voting"):

Place: Mumbai Date: 21.04.2022

To consider issue and allotment of 24,15,930 equity shares to promoter and public (non- promoter) on preferential basis.

The Company has on 12th April, 2022 completed the dispatch of Postal Ballot Notice by electronic means to those members whose email ids are registered in the record of depositories for seeking their consent by way of Special Resolution for matters set out in the Postal Ballot Notice. Members whose names appear in the Register of Members as on Cutoff date are entitled to vote on the Resolutions set forth in the Postal Ballot Notice. The voting rights shall be in proportion to the paid-up equity shares held by them as on Cut-off date. A person who is not a member as on cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. The Board of Directors has appointed Mr. Abhilash NA. Practicing Company Secretary as the Scrutinizer for conducting the postal ballot in a fair and transparent manne In compliance with the MCA circulars, the company has provided only the remote e-voting facility to the members to enable them to cast their votes electronically. The communication of assent or dissent of the members would take place only through remote e-voting system. The company has engaged the services of CDSL for facilitating remote e-voting to enable the members to cast their votes electronically The Voting rights of the members shall be reckoned on the cut-off date i.e.15.04.2022. E-voting facility will be available at the website, www.evotingindia.com. Voting process through postal ballot as well as e-voting shall commence on 22th April, 2022 at 9:00 a.m. and shall end on 21th May 2022 at 5:00 p.m. The remote e-voting facility will be disabled for voting by CDSL upon expiry of the aforesaid voting period. The result of Postal Ballot will be announced by the Chairman or a person authorized by hin on or before 23rd May, 2022 at the Registered Office of the Company. The result will also be uploaded on the website of the company and will also be intimated in BSE.

In case you have any queries or issues regarding e-voting, or any member as on cutoff date has not eceived the postal ballot notice you may write to cs@suprapacific.com

For Supra Pacific Management Consultancy Ltd

Leena Yezhuvath Company Secretary

पॅरामोन कॉन्सेप्ट्स लिमिटेड

(पूर्वीची ऑक्वा पंप्स इच्छा व्हेंचर्स लिमिटेड)

सीआयएन:एल७४११०एमएच१९९२पीएलसी०७००७०, नोंदणीकृत कार्यालय: १२ए, नारायण प्लाझा, बूमरँग इमारत जवळ, चांदिवली, मुंबई-४०००७२. वेबसाईट: www.paramoneconcepts.com, द्र.क्र.:०२२-४०१४९७९२, ई-मेल: info@paramoneconcepts.com

टपाल मतदानाची सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० व इतर लागू तरतुदीनुसा सहवाचिता नियम २० आणि २२ कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०९४ आणि सिक्युरिटीज अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नियम ४४ सहवाचिता (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०९५ जुसार सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांतुसार (एमसीए) विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ (यापुढे एकत्रितपण र्मसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम, जर असेल तर, चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड (कंपनी) च्या सदस्याची मंजूरी टपाल मतदानाद्वारे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (रिमोट ई-व्होटिंग) द्वारे सहमती घेतली जाईल, ११ फेब्रुवारी २०२२ रोजी टपाल मतदानाची सूचनेत (सूचना) नमूद केल्यानुसार खालील विशेष ठरावाच्या संबंधात:

. कंपनीचे प्रस्तावित नाव पॅरामोन कॉन्सेप्ट्स लिमिटेडवरून एकांश कॉन्सेप्ट्स लिमिटेडमध्ये बदलण्यास मान्यता, मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये परिणामी बदल. कायद्याच्या कलम १०२ अंतर्गत तपशीलवार स्पष्टीकरणात्मक विधान ठरावांसंबंधीची वास्तविक त्रस्तुस्थिती दर्शविते, सूचनेचा भाग आहे.

स्पष्टीकरणात्मक विधानासह सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. म्हणजे www.paramoneconcepts.com, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर जिथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत जसे की बीएसई लिमिटेड, www.bseindia.com आणि सीडीएसएलची www.cdslindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की:

. कंपनीने गुरुवार, २१ एप्रिल, २०२२ रोजी सदस्याला ई-मेलद्वारे सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले

- रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी सदस्यांची पात्रता पडताळून पाहण्यासाठी कट ऑप तारीख शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२ आहे. ज्या सदस्यांचे नाव कंपनीच्या सदस्य नोंदीत किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंद तारखेला नोंदवले गेले आहे. तेच केवळ रिमोट ई-वोटिंग सविधेचा लाभघेण्यास पात्र असतील, नोंद तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.
- . एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून, सूचनेची वास्तविक प्रत, टपाल मतदान फॉर्म आणि प्री-पेड व्यवसाय उत्तर लिफाफा या टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठवले गेले नाहीत सदस्यांना त्यांची संमती किंवा असहमत फक्त रिमोट ई-व्होटिंग पध्दतीद्वारे कळवणे आवश्यक आहे कंपनीने तिच्या सर्व सभासदांना ई-बोटिंग सुविधा उपलब्ध करून दिली त्याकारिता सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा प्रदान केली आहे.
- . रिमोट ई-व्होटिंगच्या प्रक्रियेची तपशीलवार प्रक्रिया/सूचना, ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी करू शकतात आणि/किंवा त्यांचे मत देऊ शंकतात, सूचनेत नमूद केल्याप्रमाणे.
- रिमोट ई-बोटिंग कालावधी शनिवार, २३ एप्रिल, २०२२ रोजी स. ९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल ते रविवार, २२ मे. २०२२ रोजी सायं. ५:००बा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. सभासदांनी ठरावावर मत दिल्यानंतर, त्यात कोणताही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- कंपनीने रिमोट ई-बोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासणी म्हण्न मे. निधी बजाज अँण्ड असोसिएट्स (सीओपी क्र. १४५९६), कार्यरत कंपनी सचिव यांची नियक्ती करण्यात आली आहे. टपाल मतटानाचा निकाल मोमवार २३ मे २०२२ रोजी पर्यंत जाहीर केला जार्दल, तपामनीमांच्य
- अहवालासह निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय आणि कॉर्पोरेट कार्यालयात प्रदर्शित केले जातील आणि कंपनीच्या www.paramoneconcepts.com वर देखील आयोजित केले जातील. कंपनीचे शेअर्स ज्या स्टॉक एक्स्चेंजकडे सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजला देखील निकाल एकाच वेळी कळविला जाईल. विद्युत माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ट
- व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, एविंग, २५वा मजला, मॅरेथॉन फयूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा. पॅगमोन कॉन्मेप्टम लिमिरेडकरित

सही / -ज्योती गप्त कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

Date: April 21, 2022

Place: Mumbai

दिनांकः २१ एप्रिल, २०२२ ठिकाण: मुंबई



Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

NOTICE CUM ADDENDUM NO. 33/2022

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Schemes at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Wednesday, April 27, 2022^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/Options	NAV per unit as on April 20, 2022 (face value per unit of ₹ 10/-)	Distribution per unit#* (In ₹)
Baroda BNP Paribas	Regular Plan - IDCW Option	14.3096	0.07
Aggressive Hybrid Fund	Direct Plan - IDCW Option	15.4755	0.08
Baroda BNP Paribas	Regular Plan - IDCW Option	42.3912	0.22
Multi Cap Fund	Direct Plan - IDCW Option	43.5026	0.23

^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited

(Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited) (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BORIVALI DIVISION AT DINDOSHI, GOREGAON, MUMBAI SUMMARY CIVIL SUIT NO 724 OF 2021 हिंदुस्थान चुनित्त्वकर लिमिटेड (प्रोची हिन्दुस्थान चुनित्वकर लिमिटेड) नींद्रणीकृत कार्यात्त्य: हिंदुस्थान चुनित्वकर लिमिटेड, चुनित्वकर हज्यः सी.डी. सावंत गर्गः, चकाला, अंभेरी (पू.), मुंबई-४०००९९. द्वारे कळविष्यात थेते की, खालील नमुद केलेल्या कंगनीचे माग दाखले हे हत्वले आहेत,/गहाळ झाले आहेत, आणि कंगनीद्वारे योग्य त्या मागनि स AMISH ANANTRAI MODI Age: 47 Years Occ.: Business of Mumbai, Adult, Indian Inhabitant Having his address at B-404 Jyoti Tower, S.V. Road, Kandivali (West), Mumbai-400 067)....PLAINTIFFS गही व्यक्तीचे मदर भागामंत्रयी कोणतीही कारदेशीर हक असल्याम त्याने हक्काबाबत कंग्रनीच्या नोंटणीकत कार्यालयाकरे मदर नोटीमीपासन १५ दिव Versus RAJESH GUNVANTRAI MEHTA (Deceased) Represented through his legal heirs and representative as mention herein below संख्या (रु.१ द.मु.) भगवान सिंग परिहार ८९११२६९५१-८९११३०६०० 1-9 BHAVANA RAJESH MEHTA age 55 Years Occ: Housewife, of Mumbai an adult, Indian Inhabitant Being the legal heirs and representative of Deceased Rajesh G. Mehta Having her address at 131/H, Raj Arcade, जाहिर नोटीस या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की वरील संस्थेतील, रुम नं. ३१२, विंग⊢बी, इमारत क्र. ३ तीसरा मजला, रामश्याम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.), माहीम विभाग, भवानी शंकर रोड, दादर Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067 and residing at C-901 / 904, Panchsheel Height, Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067. तासरा मजला, रामश्यान कृपा सहकारा गृहानमाण संस्था (मया.), माहाम विमाग, मवाना शंकर राड, दादर, मुंबई ४०० ०२८ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व महितीप्रमाणे खालील मयत संभासदाच्या नावे सदिनका असून त्यांच्या मृत्यूपरयात त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदिनका हस्तांतरित करणे व संस्थेचे संभासद करून घण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेला आहे. संस्थेच्या मयत संभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारसनोंद -b ABHISHEK RAJESH MEHTA age 33 Years Occ: Not Known, of Mumbai an adult, Indian Inhabitant Being the legal heirs and representative of Deceased Rajesh G. Mehta केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मंबत सभासदाचे वारसदार असल्यास अशा व्यक्तींनी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत वरील संस्थेच्या कार्यालयात पूर्व सूचना देवून व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत

तायंकाळी ४ ते ६ या वेळेते संपर्क साधावा मयत सभासद सदिनकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सूची अ.क्र. अनिवासी गाळा क्र. मयत सभासद अर्जदार/वारसदार | नाते 382 कै. सुलोचना सखाराम देवरुखकर |१) सुभाष सखाराम देवरुखकर | मुलगा २) मोहन सखाराम देवरुखकर रामश्याम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.) ठिकाण : मुंबई दिनांक : २२/०४/२०२२

NOTICE

Name of Holder

Notice is hereby given that the Certificate (s) for the under mentioned securities of Latin Metal Industries Itd, having its registered office at 145-A, Mittal Tower Nariman Point, Mumbai-400001, have been lost/mislaid and the undersigned holder of Atul Tulsidas Bathia the said securities has/ have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge such a claim with company with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without intimation

Kind of Securities No of Distinctive

and Jt. Holder/s if any)	and face Value	Securities	No (S)	No.
Atul Tulsidas Bathia	10		111661-111700	
			111751-111800	
Place	Date		Name of Applica	int
Salaya-Khambhalia	22.04.2022	2	Atul Tulsidas Bat	hia

Having her address at 131/H, Raj Arcade, Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067 and residing at C-901/904, Panchsheel Height, Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067. 02. CHANDRAKANT BHAILAL CHITALIA


age 76 years, Occupation: Retired, of Mumbai an adult, Indian Inhabitant having his address at B-26, Ground Floor, Su-Smriti Co-operative Housing Society Limited, Plot No. 543, Sector-5, Charkop, Kandivali (West), Mumbai- 400 067.

I.A. BHAVANA RAJESH MEHTA 1B. ABHISHEK RAJESH MEHTA

(The Defendants above named) Take Notice that, this Hon'ble Court will be moved before this Smt. Y. K. More J presiding in the Court Room No. 5 on 21-07-2022 at 11 O'clock in the forenoon by the above named Plaintiff for the following reliefs:

The Plaintiff, therefore, prays

Judgement and Decree against the Defendants, jointly and severally, and in favour o the Plaintiff for Rs. 26,28,425/- and for further interest on Rs. 26,28,425/- @ 18% per annum or at such other and further rate as this Hon'ble Court may deem fit and proper from filing of the Suit, till payment and/or realization and costs of the Suit. Given this under my hand & seal & this Hon'ble Court.



For Registrar, City Civil Court, Borivali Division Sealer, This 20th day of April 2022

) ...DEFENDANTS

Sd/-

ADV. SURAJ R. SHUKLA Advocates for the Plaintiff
Off.: Chamber No. 36-A, Darashaw Bulding, Jambulwadi, Dhobitalao, Mumbai-400 002